

Spr. (II) 2099.

स्वाद्धम् 1) adj. *süsssauer*. — 2) m. *Granatbaum* TRIK. 2, 4, 19.
 स्वाधिष्ठान (स्व + श्व०) n. 1) *der eigene Sitz*, — *Stätte Comm.* zu VP. 6, 4, 23. — 2) *Bez. eines best. mystischen Kreises* (चक्री) *am Geschlechtsglied* Verz. d. Oxf. H. 88, b, 1 v. u. 89, a, 34. fgg. 149, b, 29. PAN-KAR. 1, 3, 70. ĀNANDAL. 9.

स्वाधी (६. मु + श्वा०) adj. *sinnend, achtsam; sorgsam; verlangend*: स्तवाम वा स्वाध्यः RV. 1, 16, 9. 70, 4. 71, 8. 72, 8. 131, 1. तर्वे त्रैते सुभगासः स्याम स्वाध्यः 2, 28, 2. 3, 8, 4. (श्वो) सूतस्य बोयृतचित्स्वाधीः 4, 3, 4. स्तोम 5, 14, 6. Savitar 82, 8. 6, 16, 7. स्वाधीभिरङ्कैर्भिर्वाचानः 32, 2. 8, 19, 7. 43, 30. Soma 48, 1. 9, 31, 1. 101, 10. 65, 4. विप्रामः 86, 24. 10, 78, 1. हृष्णान् एनं जरते स्वाधीः 45, 1. 61, 7. 7, 2, 5.

स्वाधीन (स्व + श्व०) adj. (f. श्वा०) 1) *der nur von sich abhängt, frei, unabhängig* HARIV. 11298. श्व० Spr. (II) 564. — 2) *worüber oder über wen man selbst verfügen kann, in der Gewalt oder im Besitz der eigenen Person stehend* MBH. 5, 1422. fgg. 6, 5806. 12, 2640. 2656. R. 2, 30, 33. योवना द्वृतासः 90, 15. Mākān. 18, 19. स्वाधीना वचनायतापि हि वरं बह्वा न सेवाञ्जलिः 46, 28. कुशलाः सिद्धिमतः Cīc. 64, 23. Spr. (II) 538, v. 1. 5572. 6032. 6789. 6808. 7338. KATHĀS. 12, 193. 22, 75. 31, 91. 37, 94. 54, 22. 74, 60. 91, 34. 103, 71. 105, 61. 118, 121. HIT. ed. JOHN. 2588. fgg. °पतिका PRATĀPAR. 5, b, 2. Verz. d. Oxf. H. 129, b, 20. °भत्तका Sāh. D. 112. fgg. श्व० R. 2, 30, 38. Spr. (II) 3720. — Vgl. स्वायत्त.

स्वाधीनता (von स्वाधीन) f. *Freiheit, Unabhängigkeit* R. 5, 81, 24. Spr. (II) 1011.

स्वाध्यार्थ (स्व + श्व०) m. *Accent im Satze gāṇa गोत्रादि* zu P. 8, 1, 27. 57. in Ableitungen gesteigert zu सौवा० gāṇa द्वारादि zu P. 7, 3, 4. Vop. 7, 4. das *Lesen* —, Repetition für sich, *Studium (des Veda)* AK. 2, 7, 46. TRIK. 3, 2, 28. H. 842. Cāt. Br. 3, 4, 2, 6. 4, 6, १०, ६. °यो वै ब्रह्मयज्ञः 11, ५, ८, ३, १, १. ४, ७. °प्रयोग आ॒वा॒ चा॒ १२, ११. १०, ८, ६. Gāṇ. 1, 1, ३, १, ८, २, १, २. ३, १. KATH. Cā. 26, 7, 58. Lāt. 1, ८, १, ८, ९. RV. Prāt. 15, 4. °यमुद्वाज खान्द. Up. 1, 12, १. °यमधीयानः ४, १५. Kaus. Up. 1, १. M. 2, 28. 105. 107. 167. ३, 75. १। १३४. ४, १७. ३५. ५८. ६, ८. 11, १. ५९. JĀG. 1, 102. पठुत्स्वाध्यायम् ३२९. BHĀG. 4, २८. १६, १. MBH. 1, 7673. 12, 4257. R. 1, 1, २, 32, १८. ६४, ४२. Spr. (II) 6284. 7566. VARĀH. Br. 8, १६. BRAHMA-P. in LA. (III) ५४, ७. Rāgā-Tar. 6, ९. PRAB. 20, १३. BHĀG. P. ३, २८, ४. SARVADĀRĀCANAS. ३५, १७. fgg. ५८, १०. १२२, २२. १२४, ८. fgg. १५४, ६. ७. १६९, १२. १६. १७३, १९. पृष्ठ Spr. (II) ६७१७. °समय R. 4, २७, १०. °काल und स्वाध्यायाध्ययनकाल Kāc. zu P. 1, 2, 36. स्वाध्यायारम्भ Comm. zu TS. Prāt. 18, १. भूमि M. 4, 127. श्व० adj. *dem Studium des Veda nicht obliegend* AK. 2, 7, 53. TRIK. 3, 3, 162. Hā. 221. HALĀJ. 2, 250. auch vom *lauten Lesen*: °यं आवेत् M. 3, 232. Aus Verbindungen wie diese und aus denen mit श्विद्- und पूर् hat man die Bed. *Veda* gefolgt H. 249. HALĀJ. 1, 9. — Vgl. निःस्वाध्यायप्रवर्षकार् und सौवाध्यायिक.

स्वाध्यायन m. N. pr. eines Mannes, pl. *sein Geschlecht* PRĀVARĀDH. in Verz. d. B. H. 56, 6.

स्वाध्यायब्राह्मणा n. Titel eines Abschnitts im Kāṭhaka Ind. St. 3, 386. fgg. 391. 395. MÜLLER, SL. 224.

स्वाध्यायवत् (von स्वाध्याय) adj. *dem Veda-Studium obliegend* JĀG.

1, 48. 3, 48. MBH. 1, 1663. 6936. 13, 3515. HARIV. 7223.

स्वाध्यायिन् (wie eben) 1) adj. dass. MBH. 3, 982. 5, 874. 14, 1264. नित्य० ५, 1557. 13, 2036. 6425. davon nom. abstr. नित्यस्वाध्यायिता f. 6458. — 2) m. *ein in einer Stadt handelnder Kaufmann, Krämer* TRIK. 2, 9, 27.

स्वाधिक adj. von स्वधर् gāṇa स्वागतादि zu P. 7, 3, 7. स्वान् (von १. स्वन्) १) adj. *schallend, tönen, rauschend, rasselnd u. s. w.*: अर्वन् RV. 1, 104, १. Wagen ५, 70, ५. ९, 10, १. — २) m. a) *Schall* u. s. w. P. ३, ३, ६२. AK. १, १, ६, १. H. 1399. HALĀJ. 1, 138. उत स्वानासै द्रुवि ष्ट-ल्लयेस्तुमायुधः RV. ५, २, १०. २८, ८. उडु स्वानेभिरीते ४, ७, १७. धनुषः AK. २, ८, २, ७६. वल्लकीगुणा० Cīc. 4, ५७. — b) N. pr. *eines der sieben Soma-Wächter* VS. 4, 27. — Vgl. स्वन्.

स्वानन्द (स्व + श्वा०) m. *die Wonne über das eigene Selbst*: °पद्मासि Verz. d. Oxf. H. 78, b, 27.

स्वानन्दपूर्णा m. N. pr. eines Autors, = आनन्दपूर्ण HALL 204. Verz. d. B. H. No. 613.

स्वानम (६. मु + श्वा०) adj. (f. श्वा०) *leicht heranzuziehen: ein Weib* Cīc. ५, ५७. स्वानि adj. von स्वन् gāṇa सुतंगमादि zu P. 4, २, ८०.

स्वानिन् (von १. स्वन्) adj. *schallend* RV. ३, २६, ५. स्वानुभवादर्थ m. Titel einer Schrift HALL 103. Notices of Skt MSS. 2, 96. fgg. स्वानुभाव (स्व + श्व०) m. *Genuss an —, Sinn für Besitz* KATHĀS. 3, 37. man streiche demnach unter अनुभाव Bedeutung und Stelle.

स्वानुभूतिप्रकाश m. Titel einer Schrift HALL 97. °विवृति ebend.

स्वानुद्रूप (स्व + श्व०) adj. *dem eigenen Selbst entsprechend, — ähnlich: tasy च स्वानुद्रूपौ (स्व auf tasy zu beziehen) द्वावृत्पत्तौ तत्पौ* KATHĀS. 24, 107.

स्वात (स्व + श्वत्) 1) *das eigene Ende* BHĀG. P. २, ६, ३५. — २) *das eigene Gebiet, — Reich*: °प्रकोप Kām. NITIS. 12, १८. — ३) n. (*das Gebiet des Ich*) *das Herz als Sitz der Gefühle* AK. १, १, ४, ९. H. 1369. MED. t. 69. HALĀJ. 2, 379. GIT. 10, १०. SPR. (II) 1409. 1958. 4019. 5801. KĀURAP. 44. KATHĀS. 37, 27. MĀRAK. P. 637, ५ v. u. (स्वात गedr.). Rāgā-Tar. 3, १८७ (शात् ed. Calc., स्वात् Tr.). PRAB. १, ११. HEM. JOGA. ४, ४६. fgg. KUVALAJ. 166, a. BHĀTT. ६, २२. am Ende eines adj. comp. (f. श्वा०) SPR. (II) 6983. KATHĀS. 37, २७. ६९, १६१. VEDĀNTAS. (Allah.) No. ६. nach Einigen = विषयेष्वनाकुलं मनः H. 1369, Schol. — ४) n. = गह्यर् Höhle MED. — Nach P. 7, २, १८ und Vop. 26, 111 partic. von स्वन्.

स्वासद्ग m. = मनोऽ गेश्चेल्लत्वा० Gschlechtsliebe GIT. ५, १८.

स्वातवत् (von स्वात्) adj. *ein Herz habend* KATHĀS. 37, २५.

स्वातस्थ adj. *im Herzen befindlich oder स्वातःस्थ im eigenen Innern befindlich* BHĀG. P. १, १३, ९.

स्वाप (von स्वप्) m. १) *Schlaf* AK. १, १, १, ३६. TRIK. ३, ३, २८०. H. 313. a. n. २, ३०१. MED. p. १२. SUÇA. ४, ३१६, ५. UTTARAB. १७, १७ (२४, ७). KATHĀS. ३२, ३१. ३३, १७८. ७३, ३५९. १०३, ६२. Rāgā-Tar. ३, ५०७. KULL. zu M. १, ६६. BHĀG. P. ७, १५, ६१. स्वापं यातः *eingeschlafen* ४०, ५१, २३. — २) *Traum* TRIK. H. an. MED. PRAB. 90, १४. BHĀG. P. ३, २६, ४०. ६, १६, ५५. — ३) *das Eingeschlafensein —, Taubheit der Glieder u. s. w.* H. an. MED. SUÇA. १, २९२, ३, २५३, १०. ३५०, १२. — ४) *Unwissenheit* H. an. MED. — Wohl fehlerhaft Rāgā-Tar. ४, १९५. Vgl. इन्द्रिय०, दिवा० (Schlaf am Tage auch